

'पीएम-विद्यालक्ष्मी' योजना

सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की, भारत सरकार द्वारा 'पीएम-विद्यालक्ष्मी' हि योजना नव्याने सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेद्वारे विद्यार्थ्यांना बँकांकडून शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेची माहिती खालीलप्रमाणे आहेत.

१. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून दिल्याने आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण थांबत नाही.

२. ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे ८.०० लाख रु. पर्यंत आहे असे विद्यार्थी या योजनेस पात्र आहेत.

३. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शैक्षणिक कर्जाची कमाल मर्यादा हि १०.०० लाख रुपये एवढी आहे. व ३ % हा व्याजदर आहे.

४. या योजनेद्वारे मिळणाऱ्या कर्जासाठी सहसा तारण किंवा जामीनदाराची आवश्यकता नसते.

५. विद्यार्थ्यांना 'PM-VidyaLakshmi Portal' वरून कॉमन एज्युकेशन लोन ऍप्लिकेशन फॉर्म (CELAF) भरता येतो.

योजनेचा उद्देश:

१. भारतातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक अडथळे न येता उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करणे.

२. विद्यार्थ्यांना विविध बँकांकडून मिळणाऱ्या शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती उपलब्ध करून देणे.

pmvidyalakshmi.co.in या पोर्टलवर विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती आणि अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.


शिष्यवृत्ती समन्वयक




प्राचार्य